

**TILAK MAHARASHTRA VIDYAPEETH, PUNE**  
**M. A. (PARANGAT) SOCIAL SCIENCES (SOCIOLOGY)**  
**EXAMINATION: MAY – 2024**  
**THIRD SEMESTER**

**Subject: Macro Economic Analysis - I (EC22-302)**

**Date: 23/05/2024**

**Total marks: 60**

**Time: 2.00 pm to 4.30 pm**

**Instructions:** 1) All questions are compulsory.

- Q. 1) Answer in details following questions. (Any One) (20)**
1. What is marginal efficiency of capital? Discuss the factors determining the marginal efficiency of capital
  2. Describe the advantages and limitations of national income accounting
- Q. 2) Answer of the following questions. (Any Three) (30)**
1. Explain the circular flow of income in a three sector economy
  2. Discuss critically the psychological law of consumption propounded by Keynes
  3. Describe critically the relative income hypothesis
  4. Discuss the various measures to control the money supply
  5. Discuss critically the functions of Reserve Bank of India
  6. Describe the types of budget deficit
- Q. 3) Write Short notes. (Any Two) (10)**
- a) High powered money
  - b) Individual factors affecting consumption function
  - c) Working of acceleration
  - d) Constituents of money

**मराठी रूपांतर**

- सूचना : १) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
- प्र. १) खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. (२०)**
१. भांडवलाची सीमांत कार्यक्षमता म्हणजे काय? भांडवलाची सीमांत कार्यक्षमता ठरवणाऱ्या घटकांची चर्चा करा
  २. राष्ट्रीय उत्पन्न लेखांकनाचे फायदे आणि मर्यादा सांगा
- प्र. २) खालीलपैकी कोणत्याही तीन प्रश्नांची उत्तरे लिहा. (३०)**
१. त्रीक्षेत्रीय अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह स्पष्ट करा
  २. केन्सने मांडलेल्या उपभोगाच्या मानसशास्त्रीय सिद्धांताची टीकात्मक चर्चा करा
  ३. सापेक्ष उत्पन्न परिकल्पनेचे टीकात्मकरित्या वर्णन करा
  ४. पैशाचा पुरवठा नियंत्रित करण्यासाठी विविध उपायांवर चर्चा करा
  ५. भारतीय मध्यवर्ती बँकेच्या कार्याची टीकात्मक चर्चा करा
  ६. अर्थसंकल्पीय तुटीचे विविध प्रकार सांगा
- प्र. ३) टिपा लिहा. (कोणतेही दोन) (१०)**
- अ) उच्च शक्तीचा पैसा
  - ब) उपभोग फलनावर परिणाम करणारे वैयक्तिक घटक
  - क) प्रवेगाचे कार्य
  - ड) पैशाचे घटक